

रमाई आवास योजनेकरिता अनुसूचित  
जातीच्या बेघर/कच्चे घर असलेल्या  
कुटुंबियांची यादी अद्ययावत करणे.

महाराष्ट्र शासन  
ग्रामविकास व जलसंधारण विभाग  
शासन निर्णय क्रमांक : इंआयो-२०१२/प्र.क्र.१०६/योजना-१०.  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२  
दिनांक : १७ मार्च, २०१२

- वाचा:-
- १) या विभागाचा शासन निर्णय क्रमांक:इंआयो-२००८/प्र.क्र.१३/योजना-१०,  
दि. ३ जानेवारी, २००९
  - २) या विभागाचा शासन निर्णय क्रमांक:इंआयो-२०१०/प्र.क्र.३४/योजना-१०,  
दि. ९ जानेवारी, २०१० दि.१२ डिसेंबर २०११
  - ३) सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय क्र : बीसीएच- २००९/प्र.क्र.१५९/मावक-२,  
दि.९ मार्च २०१०
  - ४) भा.मंत्री सामाजिक न्याय, विमुक्त भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय कल्याण  
व्यसनमुक्ती यांचे पत्र दि.२९.०२.२०१२

प्रस्तावना :

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी राज्य शासनाने संदर्भ क्रमांक ३ येथील शासन निर्णय,  
दिनांक ९ मार्च, २००९ अन्वये रमाई घरकूल योजनेची सुरुवात केली. या योजने अंतर्गत दारिद्र्य  
रेषेखालील बेघर कुटुंबांच्या प्रतिक्षा यादीतील अनुसूचित जातीच्या लाभधारकांना यादीतील  
प्राधान्य क्रमाने लाभ देण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. शासनाच्या या धोरणाच्या  
अनुषंगाने सन २०१०-११, २०११-१२ या वर्षात अनुसूचित जातीच्या बेघर लाभधारकांना घरकूल  
योजनेचा लाभ देण्यात आला. अशा बेघरांच्या प्रतिक्षा यादीतील लाभधारकांना काही जिल्ह्यांमध्ये  
पूर्वपणे लाभ मिळाल्यामुळे त्या जिल्ह्यातील प्रतिक्षा यादीतील लाभधारक संपुष्टात आले आहेत.  
त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील यादीत अंतर्भूत असलेले, परंतु ईंदरा आवास योजनेच्या बेघरांच्या प्रतिक्षा  
यादीत समाविष्ट नाहीत आणि ज्यांना गावामध्ये घर बांधकामासाठी जागा आहे परंतु घर नाही, अशा

क.भा.प....२

प्रपत्र १

सुधारित प्रतिश्चदादिप्रमाणे अनुसूचित जाती/नववर्धन लाभधारक संख्या

अ.क्र	तातुका	प्राप्तयोग्यते नाव	अनुसूचित जाती / नववर्धन लाभधारकांची प्रतिश्चदादीनील रूकुण संख्या	ज्यांना जागा उपलब्ध आहे आणि प्रस्तुत घोजनेस पात्र आहेत अशा लाभधारकांची संख्या

अनुसूचित जातीच्या लाभधारकांना सुध्दा रमाई आवास योजनेचा लाभ अशा जिल्ह्यांमध्ये देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यास अनुसरून खालीलप्रमाणे शासन निर्णय घेण्यात येत आहे.


### शासन निर्णय :-

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अशा लाभधारकांच्या याद्या आणि संख्या निश्चित करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी .

- १) ज्या जिल्ह्यांमध्ये ईंदिरा आवास योजनेच्या मूळ प्रतिक्षा यादी मधील सर्व अनु.जाती/नवबौध्द लाभधारकांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे व आतः ईंदिरा आवास योजनेच्या मूळ प्रतिक्षा यादीत घरकुल बांधकामासाठी स्वतःची जागा असणारा कोणताही लाभधारक शिल्लक नाही असे प्रमाणपत्र ज्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहे , त्या जिल्ह्यांनाच हे शासन आदेश लागू असतील.
- २) लाभधारकांना दारिद्र्य रेषेखालील बेघरांच्या प्रतिक्षा यादीखालील संपूर्ण अनुसूचित जातीचे/नवबौध्द लाभधारकांना घरकुल योजनेचा लाभ मिळालेला आहे, असे प्रमाणित झाल्यावर दारिद्र्य रेषेखालील यादीत असणाऱ्या परंतु ईंदिरा आवास योजनेच्या मूळ प्रतिक्षा यादीत ज्यांची नावे नाहीत आणि ते बेघर आहेत व अशा अनुसूचित जाती/नवबौध्द लाभार्थ्यांना घरबांधण्यास गावामध्ये जागा आहे अशा लाभार्थ्यांची ग्रामपंचायत निहाय संख्या व यादी निश्चित करून तालुकानिहाय सुधारीत प्रतिक्षा यादी करावी. दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जातीच्या बेघरांची ईंदिरा आवास योजनेसाठी मूळ प्रतिक्षा यादी निश्चित करताना जे लाभधारक बेघर असून सुध्दा प्रतिक्षा यादीत चुकीने समाविष्ट करून घ्यावयाचे राहिले आहेत अशाच दारिद्र्य रेषेखालील लाभधारकांचा समावेश या सुधारित यादीमध्ये करण्यात यावा. तालुकानिहाय ग्रामपंचायतीची अशी किमान लाभधारक ते कमाल लाभधारक अशी चढत्या क्रमाने तयार करावी. सुधारीत प्रतिक्षा यादी निश्चित केलेल्या बेघरांच्या संख्येनुसार व सामाजिक न्याय विभागाकडून उपलब्ध होणाऱ्या निधीचा विचार करून तालुकानिहाय निधी वाटप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी लाभधारकांच्या संख्येच्या प्रमाणात करावे. तालुक्याल प्राप्त होणाऱ्या निधीतून वर नमूद केल्याप्रमाणे किमान लाभधारक असलेल्या ग्रामपंचायतीपासून सुरुवात करून लाभधारकांना निधी वितरीत करावा. त्यानंतर निधी उपलब्धतेच्या अधिन पुढील क्रमांकावरील ग्रामपंचायत विचारात घ्यावी.

- ३) ग्रामपंचायत स्तरावरील यादी निश्चित करताना संबंधित सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामसभेची मंजूरी घ्यावी. ग्राम सभेची मंजूरी प्राप्त झाल्यानंतर अशा सर्व यादयांची आवश्यक ती तपासणी करून मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांची मान्यता घ्यावी. मूळ प्रतिक्षा यादी तयार करताना जे तत्व वापरले आहे त्याच तत्वानुसार सुधारीत प्रतिक्षा यादी करावी.
- ४) अनुसूचित जातीच्या लाभधारकांची वरोलप्रमाणे सुधारित प्रतिक्षा यादी तयार करताना अशा लाभधारकांकडे प्रत्यक्ष जावून स्थळ पंचामना करावा. मात्र, हा पंचनामा करतेवेळी ग्रामसेवक व क्षेत्रीय अधिकारी/ विस्तार अधिकारी यांची उपस्थिती अनिवार्य असेल आणि लोकप्रतीनिधी म्हणून सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य यांनाही पंचनाम्यात सहभागी करून घ्यावे.
- ५) अशा प्रकारच्या याद्या तयार झाल्यानंतर ग्रामपंचायत निहाय लाभधारक संख्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांनी, सामाजिक न्याय विभाग व ग्रामविकास विभागाला सोबतच्या प्रपत्र क्र.१ मध्ये सादर करावी.
- ६) सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आलेला असून त्याचा संगणक संकेतांक २०१२०३०३०६१९४८३४८००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

  
(सुधीर-चकरे)

महाराष्ट्र शासनाचे सचिव,

प्रत, माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी,

- १) सचिव, सामाजिक न्याय विभाग मंत्रालय, मुंबई
- २) सर्व विभागीय आयुक्त,
- ३) सर्व आयुक्त समाजकल्याण,
- ४) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तथा अध्यक्ष जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,
- ५) सर्व उपआयुक्त (विकास), विभागीय आयुक्त कार्यालय.
- ६) सर्व प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
- ७) कार्यासन योजना-१० (निवड नस्ती)